

**Book/Book Chapter/Paper Published in  
Conference Proceedings**

**2021**

**Dr. Pavan Mandavkar: Shri Kshetra Chintamani Kalamb**

शासनमाल्य यादीतील क्र. १२८/२०१०

# श्री क्षेत्र चिंतामणी कळंब

(Shri Kshetra Chintamani Kalamb)

श्री गंगा आगमनाच्या विशेष माहितीसह



डॉ. पवन मांडवकर

ISBN 978-81-925945-0-7  
Published by a Government Recognized National Level  
Publisher under Peer Review System

शासनमान्य यादीतील क्रमांक १२८

‘श्री क्षेत्र चिंतामणी कळंब’चा  
थोडक्यात परिचय करून देणारी कलाकृती

## श्री क्षेत्र चिंतामणी कळंब

डॉ. पवन मांडवकर

डॉ. भाऊ मांडवकर संशोधन केंद्र  
इंदिरा महाविद्यालय, कळंब  
जि. यवतमाळ ४४५४०९  
भ्रमणारी ९४२२८६७६५८  
Email: marathipradhyapak@gmail.com

मूल्य पन्नास रुपये

ISBN 978-81-925945-0-7


शासनमान्य यादीतील असांक १२८

- श्री क्षेत्र चिंतामणी कळंब  
(Shri Kshetra Chintamani Kalamb)
- लेखक/मुख्यपृष्ठ/असरजूलणी  
◎ प्राचार्य डॉ. पवन मांडवकर  
(◎ Principal Dr. Pavan Mandavkar)
- लेखक - संपर्क - भ्रमणध्वनी: +91-9422867658
- Email: pavanmandavkar@yahoo.com
  
- प्रती 1000
- आकार क्राउन
- मुख्यपृष्ठ फोर कलर
  
- प्रकाशक/मुद्रक  
डॉ. सौ. वीरा मांडवकर  
डॉ. भाऊ मांडवकर संशोधन केंद्र,  
इंदिरा महाविद्यालय, कळंब, जि. यवतमाळ,  
महाराष्ट्र India 445401, भ्रमणध्वनी: 9403014885
  
- 15/10/2021
  
- मूल्य 50 रुपये

श्री क्षेत्र चिंतामणी कळंब / डॉ. पवन मांडवकर / 2

Saroj lakhdi: Mahillana swayrojgarachi sandhi

महिला  
स्वयंचेजगार  
आणि सहकाऱ्यी  
चळवळ



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेजगार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

डॉ. शिवाजी राष्ट्रो  
प्रा. अजय लोले

◆ प्रकाशक ◆

डॉ. अनिलेन राष्ट्रो  
प्राप्ति  
शिवाजी महायादालाय, गढचिंगेली

(या संघर एकारित प्रकाशनाची बबाबटारी त्या त्या शोषणिकांचे लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मठांची सद्याच असतीलच असे नाही.)


- ◆ ISBN 978-93-82688-00-9
- ◆ महिला स्वयंरोजगार आणि सहकारी चळवळ
- ◆ संपादक — डॉ. दीर्घशील लम्पाने  
प्रा. अजय कोलडे
- ◆ प्रकाशक — हॉ. अनिकेत काळे, प्राचार्य,  
शिवाजी महाविहालय, गढनिहेली
- ◆ मुद्रक — बजाज ऑफसेट,  
नंगा पुतळा चौक, शुक्रवारी, नागपूर
- ◆ प्रथमावृत्ती — २५ डिसेंबर, २०२१
- ◆ प्रती — ५००
- ◆ मूल्य — ३०० रुपये

(द्या अंय यूजीसी मानकात्रमाणे प्रकाशित केला असून यात समाविष्ट शोधनिवंधांना — चॅर्ट्स इन एडिटेड बुक — या शीक्षकांर्थगत मान्यता आहे. याचा उपयोग छेत्रमोटसाठी केला जातो. या अंयात प्रकाशित भजकुणाची जबाबदारी त्या त्या शोधनिवंध लेखकांची आहे.)

## अनुक्रमांकिका

- संचालकीय — ५
१. महिलांनी उद्योगकर्ता — प्रा. श्री. अंबली देशमुख — ५
२. महिलांना स्वपर्योजनागारी संस्था — प्रा. संघोच सत्प्रधिम — ७
३. महिलांना स्वपर्योजनागारी संस्था — प्रा. श्री. सौमा देशमुख (उपासनी) — १२
४. महिला उद्योगकर्तांनालेटील समस्या — प्रा. श्री. नवीन बनसोड — १५
५. दि. अमरावती विषया महिलांनी सहकारी बंक लि. अमरावतीने महिला उद्योगकर्ता विकासात योगदान — प्रा. कृ. अविला वेळळे, प्रा. कृ. सारिका बोटडे — १८
६. महिलांन्या विकासातकरिता महिला य बालविकास योजनांना अभ्यास — प्रा. डॉ. रशी नवी, प्रा. अर्जुन कलंडे — २२
७. कृषी उत्पादनाचे विषयान य सहकारी संस्था — प्रा. विलकंठ नवळे — २५
८. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयानात सहकारी संस्थेची घृणिक — प्रा. ए.टी. गायत्री, प्रा. एस. श्री. बदली — २८
९. विलकंठील कृषी उत्पादनाच्या विषयानात सहकारी संस्थांची घृणिक — प्रा. विलेप लुप्ते — ३०
१०. परिनम विलकंठील सहकारी संस्थेचे विकास संस्थांची आर्थिक विषयी आणि उद्देश्यांची — प्रा. कृ. रेखा बाट — ३६
११. प्रावधानिक कृषी परायुक्तात सहकारी संस्थांना कृषी विषयानकर्तील सहाय्या — डॉ. अविनाश योंदेंगे — ३८
१२. महाराष्ट्रातील प्रावैग विकासात सहकारी चलवालीची घृणिक — प्रा. मायुरी कलंडे — ४५
१३. महिलांनी विषयानात घृणिक — प्रा. विलेप वायसकर — ४९
१४. सहकार्यातील व्यापक “टेलफोन” आणि विक्री व्यवस्थापन — प्रा. डॉ.एस. यादेंग — ५३
१५. महाराष्ट्रात कृषी उत्पादन विषयान — प्रा. अर्जुन वीरी — ५५
१६. सहकारी संस्थेविकास संस्था सोरवाल विषयान समस्या य उत्तमप्रोत्तता — प्रा.डॉ. प्रशांत खार्चे — ५७
१७. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयानात सहकारी संस्थांची घृणिक — डॉ. राहिनी पांडे — ६०
१८. वी. उत्पादनाच्या विकासात संसाची घृणिक — प्रा. यायती लिमारी — ६५
१९. कृषी उत्पादन विषयान — डॉ. फरन मांडवकर — ६८
२०. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयानात सहकारी संस्थांची घृणिक — प्रा. प्रशांत वुरणिक, डॉ. विजेंद्र शोळीर, प्रा.डॉ. प्रकाश सोमवरकर — ७०
२१. महिलांनी स्वपर्योजनागार झोप — प्रा. ए.जी. घटेल, प्रा. वी.एस. यादवी — ७४
२२. कृषी क्षेत्र एक अस्यास — प्रा. प्रशांत वालडे — ८०
२३. कृषी उत्पादनाच्या विषयानात सहकारी संस्थांची घृणिक — प्रा. मायुरी उमुडे — ८३
२४. आरतीलील कृषी क्षेत्रातील पदार्थोदी — डॉ. फरन मांडवकर — ८९
२५. महाराष्ट्रातील सहकारी चलवाल आणि सहकारी संस्था — प्रा. प्रकाश एम. वांदे, प्रा. नाशोगल के. योरी — ९३

**G.P.Urkunde: Yavatmal Jilhyachya aarthik vikasat Utpadak wa prakriya sansthache  
Yogdan**



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेजगार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

डॉ. शिवाजी राष्ट्रो  
प्रा. अजय लोले

◆ प्रकाशक ◆

डॉ. अनिलेन राष्ट्रो  
प्राप्ति  
शिवाजी महायादालाय, गढचिंगेली


(या संघर एकारित प्रकाशनाची बबाबटारी त्या त्या शोषणिकांचे लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मठांची सद्याच असतीलच असे नाही.)

- ◆ ISBN 978-93-82688-00-9
- ◆ महिला स्वयंरोजगार आणि सहकारी चळवळ
- ◆ संपादक – डॉ. वैर्यशील लम्हाने  
प्रा. अजय कोलडे
- ◆ प्रकाशक – डॉ. अनिकेत काळे, प्राचार्य,  
शिवाजी महाविद्यालय, गढविहाली
- ◆ पुस्तक – बजाज ऑफसेट,  
नंगा पुराळा चौक, शुक्रवारी, नागपूर
- ◆ प्रथमावृत्ती – २५ डिसेंबर, २०२१
- ◆ प्रती – ५००
- ◆ मूल्य – ३०० रुपये

(जा अंय यूजीसी मानकातामाणे प्रकाशित केला असून याच समाविष्ट शोषनिवंशांना – चॅप्टर्स इन एडिटेड भुक – या शीफलंहरूनीत मान्यता आहे. याचा उपयोग फ्लैटसर्टमाती केला जातो. या अंयात प्रकाशित मरकुर्हची जबाबदारी त्या त्या शोषनिवंश लेखकांची आहे.)

२६. सहस्री चलवळ – डॉ. दिलेश निवित – १५
- २७. महिलांची रोगास्थल्यांचा आणि ग्रीष्म सेहतील संबंध – प्रा. विजय राज – १६
२८. विलासील सहस्री झीक्या उद्दीपनांची वास्तविकता – वराही ठेगान – १०३
२९. विलासील सहस्र उद्दीपनांचा समस्या व उपाय – प्रा. मुकुंद खुपसे – १०५
- ३०. नवरात्रील विलासाचा आर्थिक विकासात उपायक व झीक्या सहस्री संस्थांचे योगदान – डॉ. वी.वी. अमृते – १०६
३१. सहस्री चलवळ व झीक्या सहस्री संस्थांचे योगदान – प्रा. संजय वा. विलेके, डॉ. अविल वा. राजवा – ११०
३२. महाराष्ट्राच्या इतिहास विकासात उपायक व झीक्या सहस्री संस्थांचे योगदान – प्रा. विनाश कौशली – ११३
- ३३. महिलांची आर्थिक उपायी – प्रा. डॉ. वी.वी. यांडवकर – ११५
३४. सहस्री झीक्या संस्था –  
– प्रा. कृ. सरावणी वार. टेलरी – ११६
३५. महाराष्ट्राच्या इतिहास विकासात उपायक व झीक्या सहस्री संस्थांचे योगदान –  
प्रा. एन.ए. एफ.वेटे, प्रा. वी.वी.वा. वासुदेव – ११८
३६. उपायक व झीक्या सहस्री संस्थांचे योगदान  
– प्रा.कृ. सरावणी व्ही. निवित – १२०
- ३७. इतिहास विकासात उपायक संस्थांचे योगदान – डॉ. संदेश यांडवकर – १२८
३८. भारतीय इतिहास विकासात उपायक संस्थांचे योगदान –  
डॉ. रघुवेश ए. देशमुख, प्रा. राज के. वाराळे – १३१
३९. महिलांचे सुरक्षांनी योगदान – डॉ. इतीन ए. देशमुख – १३४
४०. महिलांच्या विकासाकरिता भील नवरात्रांची वराहांची वाटवाण –  
प्रा. वापना वासुदेव, डॉ.कृ. रामी वरी – १३५
४१. महिलांशास्त्री खगदीवायाच्या गंती – प्रा.कृ. वैशाली शु. मेहेम – १३६
४२. महिलांच्या विकासाकरिता गारुदीय योगदा – प्रा.वी. संवेदा पुर्वीडेवकर – १३७
४३. महिलांच्या विकासाकरिता सहस्री योगदा – प्रा.वी. निवित बोडकी – १३८
४४. सहस्री संस्थांचे महिलाविकास आर्थिक योगदा – प्रा.कृ. संगीती उर्फीवार – ४४
४५. महिलांच्या विकासाकरिता सहस्री योगदा – प्रा. अंगोदा तुकारे – ५५
४६. विलासील संस्थांची भील विकास योगदा – प्रा.वी. कल्पना बोडके – ५६

महिला  
स्वयंचेजगार  
आणि सहकारी  
चळवळ



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेजगार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

डॉ. शिवाजी राष्ट्रो  
प्रा. अजय लोले

◆ प्रकाशक ◆

डॉ. अनिलेन राष्ट्रो  
प्राप्ति  
शिवाजी महायादालाय, गढचिंगेली

(या संघर एकारित प्रकाशनाची बबाबटारी त्या त्या शोषणिकांचे लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मठांची सद्याच असतीलच असे नाही.)

- ◆ ISBN 978-93-82688-00-9
- ◆ महिला स्वयंरोजगार आणि सहकारी चळवळ
- ◆ संपादक — डॉ. घेरेशील लमाने  
प्रा. अजय कोलहे
- ◆ प्रकाशक — डॉ. अनिकेत काळे, प्राचार्य,  
शिवाजी महाविहालय, गढविहाली
- ◆ मुद्रक — बजाज ऑफसेट,  
नंगा पुतळा चौक, शुक्रवारी, नागपूर
- ◆ प्रथमावृत्ती — २५ डिसेंबर, २०२१
- ◆ प्रती — ५००
- ◆ मूल्य — ३०० रुपये


(इा अंय यूजीसी मानकांडमार्गे प्रकाशित केला असून याच समाधिष्ठ शोधनिवंधांना  
— चॅर्टर्ड इन एडिटेड बुक — ना शीक्कंतर्गत मानवा आहे. याचा उपयोग  
फ्लॅटर्स्टार्ट केला जातो. या अंयात प्रकाशित मजकूराची अवावदारी त्या त्या  
शोधनिवंध लेखावांची आहे.)

## अनुक्रमणिका

संपादकीय — ५

१. महिलांनी उत्तोलनकरा — प्रा. श्री. अंबली देशमुख — ५
२. महिलांना स्वपरीजनारायणी संवी — प्रा. सरोज समश्चिदें — ७
३. महिलांना स्वपरीजनारायणी संवी — प्रा. श्री. सौमा देशमुख (उत्तरानी) — १२
४. महिला उत्तोलनकरासमोहिल समाजा — प्रा. श्री. बनिषा बनसोळ — १५
५. दि. अमरुचिती विषया मध्यवर्ती सहकारी बंक हि. अमरुचितीचे महिला उत्तोलनकरा विषयावत खोणदान — प्रा. कृ. बनिषा बेळले, प्रा. कृ. बाटिला बोळडे — १८
६. महिलांन्या विकासाकरिता महिला या वाळविकासा गोवनांचा अभ्यास — प्रा. डॉ. रशी गवरे, प्रा. अर्वना कल्लो — २२
७. कृषी उत्पादनाचे विषयावत सहकारी संस्था — प्रा. विलक्ष्ण नस्ले — २५
८. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयावत सहकारी संस्थांची भूमिका — प्रा. ए.टी. गावने, प्रा. एस.टी. बवळी — २८
९. विलक्ष्णील कृषी उत्पादनाच्या विषयावत सहकारी संस्थांची भूमिका — प्रा. विलक्ष्ण नस्ले — ३३
१०. परिवर्ष विलक्ष्णील सहकारी स्थोटी विज्ञे संस्थांची आर्थिक विवरी आणि उत्तरापूर्ती — प्रा. कृ. रेशा बाठ — ३६
११. प्राथमिक कृषी परिवर्षात सहकारी संस्थांचा कृषी विषयावतील सहभाग — डॉ. अविनाश गोंदेने — ३८
१२. महाराष्ट्रातील ग्रामीण विकासावत सहकारी चलवलीनीची भूमिका — प्रा. गायुणी काढे — ४५
१३. महिलांनी विषयावत भूमिका — प्रा. विनेद बावसाहर — ४९
१४. सहकारातील ज्ञापक “फैट्कर” आणि विड्युत अवयवस्थापन — प्रा. डॉ.एस. चाटील — ५३
१५. मणिकरुणदत्त कृषी उत्पादन विषयावत — प्रा. अर्वना गोंदे — ५५
१६. सहकारी स्थोटी—विज्ञे संस्था सोहऱ्याल विषयावत समस्या या उत्तरापूर्ता — प्रा.डॉ. प्रशांत खर्चे — ५७
१७. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयावत सहकारी संस्थांची भूमिका — डॉ. राजिनी पाठे — ६०
१८. वी. उत्पादनाच्या विकासावत रेशाची भूमिका — प्रा. गायुणी विश्वारी — ६५
१९. कृषी उत्पादन विषयावत — डॉ. फवन मांडवळर — ६८
२०. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयावत सहकारी संस्थांची भूमिका — प्रा. प्रशांत पुणिक, डॉ. विजोर बोहडीर, प्रा.डॉ. उक्कासा सोमसुखर — ७०
२१. महिलांनी स्वपरीजनारायणी लेप — प्रा. ए.टी. बटले, प्रा. डॉ.एस. चवाने — ७४
२२. कृषी लेप एक अभ्यास — प्रा. प्रशांत बवळे — ८०
२३. कृषी उत्पादनाच्या विषयावत सहकारी संस्थांची भूमिका — प्रा. गायुणी उस्ले — ८३
२४. नारायातील कृषी लेपातील पडानोटी — डॉ. फवन मांडवळर — ८५
२५. महाराष्ट्रातील सहकारी चलवळ आणि सहकारी संस्था — प्रा. उक्कासा एग. बांडे, प्रा. नाशोगाव के. शोरी — ९३

**Rekha Wath: Paschim vidarbhatil Sahaakri kharedi vikri saangachi aarthik stithi an  
uddeshpurti**



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेवनार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

दॉ. अंजली लालो  
प्रा. अव्या लोडे

◆ प्रकाशक ◆

दॉ. अंजली लालो  
प्राप्ति

शिवाजी महाराजालय, गढचिरोली


(या ग्रंथात प्रकाशित मराठी भाषाबद्दी त्वा त्वा शोधनिकं लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मराठी साहित्य असतीलच असे नाही.)

- ◆ ISBN 978-93-82688-00-9
- ◆ महिला स्वयंरोजगार आणि सहकारी चळवळ
- ◆ संपादक — डॉ. धैर्यशील लम्हाने  
प्रा. अजय कोलहे
- ◆ प्रकाशक — डॉ. अनिकेत काळे, प्राचार्य,  
शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली
- ◆ मुद्रक — बजाज ऑफसेट,  
नंगा पुराळा चौक, शुक्रवारी, नाशपूर
- ◆ प्रथमावृत्ती — २५ डिसेंबर, २०२१
- ◆ प्रती — ५००
- ◆ मूल्य — ३०० रुपये

(हा अंय युवीसी मानकांतमाणे इकाशित केला असून यात समाधिष्ठ शोधनिवंधाना — चॅटर्स इन एडिटेड नुक — या शीर्षकांतर्गत मानवता आहे. याचा उपयोग फेसुर्मेटसाठी केला जातो. या अंयात इकाशित मजकुराची अवावदारी त्या त्या शोधनिवंध लेखकांची आहे.)

## अनुक्रमणिका

- संपादकीय – ५
१. महिलांनी उद्योगकर्ता – प्रा. सौ. अंबली टेलमुख – ५
  २. महिलांना स्वयंरोजगाराची संभी – प्रा. सरोज राजाडिये – ७
  ३. महिलांना स्वयंरोजगाराची संभी – प्रा. सौ. सोना टेलाळे (उपमनी) – १२
  ४. महिला उद्योगकर्तांनाहील समस्या – प्रा. सौ. शरिया बनसोळ – १५
  ५. दि. अमावस्यी विषय मनवरी सहकारी एक दि. अमावस्यीचे महिला उद्योगकर्ता विषयात योगदान – प्रा. कृ. विविता येवले, प्रा. कृ. शारिया बोटडे – १८
  ६. महिलांच्या विकासाकरिता महिला व बालविकास योजनांचा अभ्यास – प्रा. डॉ. रशी यांत्रे, प्रा. अर्जना कल्लो – २२
  ७. कृषी उत्पादनाचे विषय व सहकारी संस्था – प्रा. विलकंठ नाळो – २५
  ८. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयात सहकारी संस्थेची घूमिका – प्रा. ए.टी. यायने, प्रा. एस.टी. यात्री – २८
  ९. विलकंठील कृषी उत्पादनाच्या विषयात सहकारी संस्थांची घूमिका – प्रा. विलकंठ सुपांडे – ३३
  १०. परिचय विलकंठील सहकारी सोरेटी विषयी संस्थांची आर्थिक विवरी आणि उत्तमपूर्वी – प्रा. कृ. ऐसा बाठ – ३६
  ११. प्रारंभिक कृषी पर्युक्तता सहकारी संस्थांचा कृषी विषयातारील सहभाग – डॉ. अविनाश सोनेहोऱे – ३८
  १२. महाराष्ट्रातील ज्ञानीय विकासात सहकारी चलवलींनी घूमिका – प्रा. यासुरी कल्ले – ४५
  १३. महिलांनी विषयातारील घूमिका – प्रा. विलेंद बाबासाहेब – ४९
  १४. सहकारीतील ज्ञानक “पैट्रक” आणि इड्स अवघमापन – प्रा. डी.एस. यात्रील – ५३
  १५. महाराष्ट्रात कृषी उत्पादन विषयात – प्रा. जयसु वरी – ५५
  १६. सहकारी सोरेटी संस्था शेतकाळ विषयात समस्या व उत्तमप्रयत्ना – प्रा. डॉ. प्रशांत खर्चे – ५७
  १७. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयातारी सहकारी संस्थांची घूमिका – डॉ. राणिजी वाडे – ६०
  १८. ची उत्पादनाच्या विकासात स्पानी घूमिका – प्रा. यासुरी विषारी – ६५
  १९. कृषी उत्पादन विषयात – डॉ. फवन भांडकर – ६८
  २०. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या विषयातारी सहकारी संस्थांची घूमिका – प्रा. प्रशांत पुरुषिक, डॉ. किंशोर बोहटीर, प्रा. डॉ. अकबर सोमभाऊर – ७०
  २१. महिलांनी सामग्रीवाचाराव लोप – प्रा. ए.टी. यात्रे, प्रा. ची.एस. चन्द्राने – ७४
  २२. कृषी लोप एक अभ्यास – प्रा. प्रशांत वर्मांडे – ८०
  २३. कृषी उत्पादनाच्या विषयातारी सहकारी संस्थांची घूमिका – प्रा. यासुरी उमुडे – ८३
  २४. भारतातील कृषी लोपातील पदारोही – डॉ. फवन भांडकर – ८९
  २५. महाराष्ट्रातील सहकारी चलवल आणि सहकारी संस्था – प्रा. अकबर एम. यांदे, प्रा. नाशोगल के. सोरी – ९३



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेवनार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

दॉ. अंजली लालो  
प्रा. अव्या लोडे

◆ प्रकाशक ◆

दॉ. अंजली लालो  
प्राप्ति

शिवाजी महाराजालय, गढचिरोली


(या ग्रंथात प्रकाशित मराठी भाषाबद्दी त्वा त्वा शोधनिकं लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मराठी साहित्य असतीलच असे नाही.)

## अनुक्रमणिका

- संग्रहीत — ५
१. महिलांची उद्योगक्रम — प्रा. सौ. अंबली देशनुषा — ५
  २. महिलांना स्वपरीजनाराची संखी — प्रा. संग्रह संख्यांती — ७
  ३. महिलांना स्वपरीजनाराची संखी — प्रा. सौ. सुमादेशाळे (उपायकर्ता) — १२
  ४. महिला उद्योगकांसाठेही समाप्ता — प्रा. सौ. नविना कनकोळ — १६
  ५. दि. अमरुवरी विषय मध्यवर्ती सहकारी बंक दि. अमरुवरीवे महिला उद्योगक्रम  
विकासात योगदान — प्रा.कृ. बविता खेळडे, प्रा.कृ. गारिमा नोड्डे — १८
  ६. महिलांच्या विकासाकरिता महिला य बालविकास सोबतांना अन्याय  
— प्रा.डॉ. राजीव यांते, प्रा. अर्वदा कल्याणी — २२
  ७. कृती उत्पादनाचे विषयन य सहकारी संस्था — प्रा. विलासठं कल्याणी — २५
  ८. महाराष्ट्रातील कृती उत्पादनाच्या विषयनात सहकारी संस्थांची घूमिका — प्रा. ए.टी. माधवे,  
प्रा. सु.सौ. कवळे — २८
  ९. विलासठील कृती उत्पादनाच्या विषयनात सहकारी संस्थांची घूमिका — प्रा. विलासठे सुभासे — ३३
  १०. परिचय विलासठील सहकारी सोरेटी विषय संस्थांची आर्थिक विषयी आणि उद्देश्यी —  
प्रा. कृ. रेशा याठ — ३६
  ११. प्रारंभीक कृती पशुपत्रक सहकारी संस्थांना कृती विलासठील सहभाग — डॉ. अविनाश सोळेंने — ३८
  १२. महाराष्ट्रातील प्राचीन विकासात सहकारी चलवातीची घूमिका — प्रा. यामुरी काळे — ४५
  १३. महिलांची विषयनात घूमिका — प्रा. विलासठ बागलगड — ४९
  १४. सहकारीक व्यापक "पेट्रफ" आणि विक्रम अवघायापन — प्रा. डॉ.एस. चाहील — ५३
  १५. महाराष्ट्रात कृती उत्पादन विषयन — प्रा. जयंत फेरी — ५५
  १६. सहकारी सोरेटी-विषयी संस्था योग्यात विषयन समस्या य उत्तमांजना — प्रा.डॉ. प्रशांत लांबे — ५६
  १७. महाराष्ट्रातील कृती उत्पादनाच्या विषयनात सहकारी संस्थांची घूमिका — डॉ. राजिनी याठे — ६०
  १८. श्री उत्पादनाच्या विकासात रेषांची घूमिका — प्रा. यामुरी विषयी — ६५
  १९. कृती उत्पादन विषयन — डॉ. यशव मांडवकर — ६८
  २०. महाराष्ट्रातील कृती उत्पादनाच्या विषयनात सहकारी संस्थांची घूमिका — प्रा. प्रशांत युगिंक,  
डॉ. किंतोर योहीर, प्रा.डॉ. प्रवाण सोमलग्नर — ७५
  २१. महिलांची स्वपरीजनारात होप — प्रा. ए.टी. घटडे,  
प्रा. डॉ.एस. चवाळे — ७४
  २२. कृती कोऱ एक अस्याप — प्रा. प्रशांत यांडे — ८०
  २३. कृती उत्पादनाच्या विषयनात सहकारी संस्थांची घूमिका — प्रा. यामुरी यासुंदे — ८३
  २४. नारायातील कृती क्लॉड्सोटी — डॉ. यशव यांडवकर — ८५
  २५. महाराष्ट्रातील सहकारी चलवाळ आणि सहकारी संस्था — प्रा. प्रकाश एम. यांडे,  
प्रा. नानोएव के. सोरे — ९३

**Dr.Pavan Mandavkar : Krushi Utpadan Vipnan**

**माहिला  
स्वयंचेजगार  
आणि सहकारी  
चळवळ**



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेवनार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

दॉ. अंजली लालो  
प्रा. अव्या लोडे

◆ प्रकाशक ◆

दॉ. अंजली लालो  
प्राप्ति


शिवाजी महाराजालय, गढचिरोली

(या ग्रंथात प्रकाशित मराठी भाषाबद्दी त्या त्या शौधनिक्यं लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मराठी साहित्य असतीलच असे नाही.)

## अनुक्रमणिका

- संपादकीय – ५
१. महिलांनी उद्योगकर्ता – प्रा. सौ. अंबली देशभूषा – ५
  २. महिलांना स्वपरीवरागाराची संखी – प्रा. सरोज साहस्रिये – ७
  ३. महिलांना स्वपरीवरागाराची संखी – प्रा. सौ. सोमा देशभूषे (उपाधीनी) – १३
  ४. महिला उद्योगकर्तांसहस्रींत समस्या – प्रा. सौ. नविना बनसोळ – १५
  ५. दि. अमरुचिती विस्तृत मध्यवर्ती सहकारी बँक दि. अमरुचितीने महिला उद्योगकर्ता विकासात वोगदान – प्रा. कृ. विनिधा नेवळे, प्रा. कृ. सारिका वोटडे – १८
  ६. महिलांना विकासातील महिला व बालविकास वोक्यांचा जनकाम – प्रा. डॉ. रशी नवळे, प्रा. अर्जुन कल्याणे – २२
  ७. कृती उत्पादनाचे विषयात व सहकारी संस्था – प्रा. निलकंठ नवळे – २५
  ८. महागढ़वील कृती उत्पादनाच्या विषयात सहकारी संस्थेची घृणिक – प्रा. ए.टी. गांवळे, प्रा. एम.डी. नवळे – २८
  ९. विलासींतील कृती उत्पादनाच्या विषयात सहकारी संस्थांची घृणिक – प्रा. विलीप खुणसे – ३३
  १०. परिचय विलासींतील सहकारी छोटेची विस्तृत संस्थांची व्याख्यिक विस्तृत आणि उद्देश्यांती – प्रा. कृ. ऐशा वाढे – ३६
  ११. प्राविष्टिक कृती पर्युषकर्ता सहकारी संस्थांचा कृती विषयातील सहकार – हा. अविनाश सोंकेने – ३८
  १२. महागढ़वील प्राविष्टिक विकासात सहकारी चलनालीची घृणिक – प्रा. मायुरी कल्याणे – ४५
  १३. महिलांनी विषयात घृणिक – प्रा. विनेद वामस्वरार – ४९
  १४. सहकारातील आपक “टेक्स्ट” आणि विक्री अवयवापन – प्रा. डॉ.एस. वाटील – ५३
  १५. गणउत्पादकात कृती उत्पादन विषयात – प्रा. विनेद वाटील – ५५
  १६. सहकारी छोटेची विस्तृत संस्था वोगदान विषयात समस्या व उत्पादनात – प्रा.डॉ. प्रशांत लावे – ५५
  १७. महागढ़वील कृती उत्पादनाच्या विषयात सहकारी संस्थांची घृणिक – हा. राजिनी वाढे – ६०
  १८. वी उत्पादनाच्या विकासात संखी घृणिक – प्रा. विनाश विनाशी – ६५
  १९. कृती उत्पादन विषयात – हा. पवन मांडवकर – ६८
  २०. महागढ़वील कृती उत्पादनाच्या विषयात सहकारी संस्थांची घृणिक – प्रा. प्रशांत गुणांक, हा. विनोद खोडवीर, प्रा.डॉ. प्रकाश सोमस्वर – ७५
  २१. महिलांनी स्वपरीवरागार लेप – प्रा. ए.टी. वाटील,
  - प्रा. डॉ.एस. वाटील – ७४
  २२. कृती लेप एक अन्याय – प्रा. प्रशांत वाटील – ८०
  २३. कृती उत्पादनाच्या विषयात सहकारी संस्थांची घृणिक – प्रा. मायुरी उमुडे – ८३
  २४. भारतातील कृती लेपांतील पदानोटी – हा. पवन मांडवकर – ८५
  २५. महागढ़वील सहकारी चलनाल आणि सहकारी संस्था – प्रा. प्रकाश एम. वांदे, प्रा. नाशोगव के. लोरी – ९३

**Pro. Madhuri Rakhunde: Krushi Utpananachya Vipananat Sahakari Sansthachi  
Bhumika**



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेवनार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

दॉ. अंजली लालो  
प्रा. अव्या लोडे


◆ प्रकाशक ◆

दॉ. अंजली लालो  
प्राप्ति

शिवाजी महाराजालय, गढचिरोली

(या ग्रंथात प्रकाशित मराठ्यांची बवाबटाची त्या त्या शोधनिकं लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मराठी साहित्य असांगी असे नाही.)

महिला  
स्वयंचेजगार  
आणि सहकारी  
चळवळ



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेवनार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

दॉ. अंजली लालो  
प्रा. अव्या लोडे

◆ प्रकाशक ◆

दॉ. अंजली लालो  
प्राप्ति

शिवाजी महाराजालय, गढचिरोली

(या ग्रंथात प्रकाशित मराठी भाषाबद्दी त्वा त्वा शोधनिकं लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मराठी साहित्य असतीलच असे नाही.)

- ◆ ISBN 978-93-82688-00-9
- ◆ महिला स्वयंरोजगार आणि सहकारी चळवळ
- ◆ संपादक — डॉ. धैर्यशील लम्हाने  
प्रा. अजय कोलहे
- ◆ प्रकाशक — डॉ. अनिकेत काळे, प्राचार्य,  
शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली
- ◆ मुद्रक — बजाज ऑफसेट,  
नंगा पुराळा चौक, शुक्रवारी, नाशपूर
- ◆ प्रथमावृत्ती — २५ डिसेंबर, २०२१
- ◆ प्रती — ५००
- ◆ मूल्य — ३०० रुपये

(हा अंय युवीसी मानकांडभाणे इकाशित केला असून यात समाधिष्ठ शोधनिवंधाना — चॅर्टर्स इन एडिटेड नुक — या शीरकांतर्गत मानवता आहे. याचा उपयोग फेसुर्मेंटसाठी केला जातो. या अंयात इकाशित मजकुराची अवावदारी त्या त्या शोधनिवंध लेखकांची आहे.)

- 
- २६. सहकारी चलवळ — डॉ. दिनेश निवित — १५
  - २७. महिलांची गेजगाळमता आणि झोडा केंद्रीय संघी — प्रा. शिवल गुडवा — १६
  - २८. विलासील सहकारी प्रक्रिया उद्योगांची वास्तविकता — जनकी टेपाम — १०३
  - २९. विलासील सहकारी उद्योगांच्या समस्या व उपाय — प्रा. मुकुंद खुपसे — १०५
  - ३०. यवतमाळ विलळाच्या आर्थिक विकासात उपायक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान — डॉ. ची गी. उरुदूदे — १०७
  - ३१. सहकारी चलवळ व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान — प्रा. मंवन ज. शिंके, डॉ. अनिल मा. गुडवा — ११०
  - ३२. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात उपायक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान—प्रा. इशिंग चौधरी — ११२
  - ३३. महिलांची आर्थिक प्रगती — प्रा. डॉ. चीय मांडवकर — ११५
  - ३४. सहकारी प्रक्रिया संस्था — प्रा. कृ. समवंती भार. टेंबुरी — ११९
  - ३५. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात उपायक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान — प्रा. हनेद. एकलोटे, प्रा. चीय चानक्यडे — १२१
  - ३६. उपायक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान — प्रा.कृ. सविता बडी. निवित — १२६
  - ३७. ग्रामीण विकासात उपायक संस्थांचे योगदान— डॉ. सोहल खाडेकर —१२८
  - ३८. भारतीय ग्रामीण विकासात उपायक संस्थांचे योगदान — डॉ. रघुवा एम. देशमुख, प्रा. शाम के. तांडवळे — १३१
  - ३९. महिलांचे सावंतीम योगदान — डॉ. प्रभीण एम. देशमुख — १३४
  - ४०. महिलांच्या विकासाकरिता महिला यवतमाळांची वरासती वाटपाल — प्रा. यावता यासनिक, प्रा.डॉ. रघुवी गवरे — २७
  - ४१. महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संघी — प्रा.कृ. वैशाली खु. मेत्राम — ३१
  - ४२. महिलांच्या विकासाकरिता शासकीय योजना — प्रा.सौ. संगीता पुर्वेशेंद्रकर — ३९
  - ४३. महिलांच्या विकासाकरिता सरकारी योजना — प्रा.सौ. नहिनी बोडले — ४४
  - ४४. सहकारी बोर्डांचे महिलाप्रियक आर्थिक योग्य — प्रा.कृ. सोनाली उपर्युक्तवार — ४९
  - ४५. महिलांच्या विकासाकरिता सरकारी योजना — प्रा. ज्योतिसा पुसाटे — ५४
  - ४६. विलळ परिषद्मंडळांनी महिला विकास योजना — प्रा.सौ. कल्पना कोशडे — ५८

महिला  
स्वयंचेजरात्र  
आणि सहकारी  
चळवळ

सिन्युरिटाचडेशन

खलम १०९

संपादक

डॉ. धैर्यशील लभाने

प्रा. अजय कोलहे



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेवनार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

दॉ. अंजली लालो  
प्रा. अव्या लोडे

◆ प्रकाशक ◆

दॉ. अंजली लालो  
प्राप्ति

शिवाजी महाराजालय, गढचिरोली


(या ग्रंथात प्रकाशित मराठी भाषाबद्दी त्वा त्वा शोधनिकं लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मराठी साहित्य असतीलच असे नाही.)

२६. सहकारी चलवळ — डॉ. दिलेश निवित — १५
२७. महिलांची योग्यता सहकारी आणि द्वेष खेळाचील संघी — प्रा. शिवाळ याऊत — १६
२८. विद्यार्थील सहकारी प्रक्रिया उद्योगांनी वास्तविकता — जपानी टोकावा — १०३
२९. विद्यार्थील साहार उद्योगांच्या समस्या व उत्तर — प्रा. मुकुंद शुभसे — १०५
३०. यवतमाळ विलऱ्याच्या आर्थिक विकासात उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान —  
डॉ. वी.गी. उरकुटे — १०७
३१. सहकारी चलवळ व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान — प्रा. संवय य. तिळके, डॉ. अनिल मा. याऊत — ११०
३२. महाराष्ट्राच्या प्राणीन विकासात उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान—प्रा. इंदिपा चौधरी — ११२
३३. **महिलांची आर्थिक प्रकटी — प्रा. डॉ. वीर शांडवळकर — ११६**
३४. सहकारी प्रक्रिया संस्था  
— प्रा. कृ. हसबवंती भार. टेपुणी — १११
३५. महाराष्ट्राच्या प्राणीन विकासात उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान —  
प्रा. एन.ए. एफ्सोटे, प्रा. वी.याय. यानशाहे — १२१
३६. उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान  
प्रा.कृ. सविता चडी. निवित — १२६
३७. प्राणीन विकासात उत्पादक संस्थांचे योगदान— डॉ. सोहल खांडेकर —१२८
३८. भारतीय प्राणीन विकासात उत्पादक संस्थांचे योगदान —  
डॉ. रघोष एम. देशमुख, प्रा. शाम के. तपाळे — १३५
३९. महिलांचे सार्वभीम योगदान — डॉ. इन्दिपा एम. देशमुख — १३४
४०. महिलांच्या विकासाकरिता महिला बवतगटांची पशास्त्री वाटवाळ —  
प्रा. भावना गांधीनिक, प्रा.डॉ. रम्भी गवरे — २७
४१. महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संघी — प्रा.कृ. वैशाली शु. मेशाम — ३८
४२. महिलांच्या विकासाकरिता शासकीय योगदा — प्रा.सौ. संगीता पुर्वेशेडकर — ३९
४३. महिलांच्या विकासाकरिता सरकारी योगदा — प्रा.सौ. नलिनी बोडले — ४४
४४. सहकारी बोर्डांचे महिलाविषयक आर्थिक घोरण — प्रा.कृ. सोनाली उमलेनवार — ४९
४५. महिलांच्या विकासाकरिता सरकारी योगदा — प्रा. अंगोदसा पुसाटे — ५४
४६. विलऱ्या परिषद्यांतर्गत महिला विकास योगदा — प्रा.सौ. कल्यना कोळे — ५८

माहिला  
स्वयंचोर्जगार  
आणि सहकारी  
चळवळ



संपादक  
डॉ. धैर्यशील लभाने  
प्रा. अजय कोलहे



ISBN 978-93-82688-00-9

# माहिला स्वयंसेवनार आणि सहकाऱ्यी चळवळ

◆ संपादक ◆

दॉ. अंजली लालो  
प्रा. अव्या लोडे

◆ प्रकाशक ◆

दॉ. अंजली लालो  
प्राप्ति

शिवाजी महाराजालय, गढचिरोली

(या ग्रंथात प्रकाशित मराठी भाषाबद्दी त्वा त्वा शोधनिकं लेखकांची आहे.  
प्रकाशक, संपादक या मराठी साहित्य असांगी असे नाही.)

२६. सहकारी चलवळ — डॉ. दिनेश निवित — १५
२७. महिलांनी गोवगारामता आणि लोडा खेळांचील संघी — प्रा. शिवल राऊर — १६
२९. विलासील सहकारी प्रक्रिया उद्योगांची वास्तविकता — जफरी टोयाप — १०३
३०. विलासील साकार उद्योगांच्या समस्या व उत्तम — प्रा. मुकुट शुभरे — १०५
३१. यवतमाळ विस्त्राया आर्थिक विकासात उपायक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान —  
डॉ. चौ.गी. उरुदे — १०७
३२. सहकारी चलवळ व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान — प्रा. संबन्ध य. शिंदे, डॉ. अनिल ना. राऊर — ११०
३३. महाराष्ट्राया प्राणीन विकासात उपायक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान—प्रा. इशिया चौधरी — ११२
३४. महिलांनी आर्थिक प्रगती — प्रा. डॉ. वीरा वांडवळर — ११५
३५. सहकारी प्रक्रिया संस्था  
— प्रा. कु. लक्ष्मी भार. ठेणुरी — ११९
३६. महाराष्ट्राया प्राणीन विकासात उपायक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान —  
प्रा. एन.ए. एन्होटे, प्रा. चौ.वाय. यानस्कडे — १२१
३७. उपायक व प्रक्रिया सहकारी संस्थांचे योगदान  
प्रा.कु. सविता वडी. निवित — १२६
३८. प्राणीन विकासात उपायक संस्थांचे योगदान — डॉ. सोहल खांडकर — १२८
३९. आरतीय प्राणीन विकासात उपायक संस्थांचे योगदान —  
डॉ. राजेश एम. देशमुख, प्रा. शाम के. राजपाळे — १३१
४०. महिलांने सार्वजीव योगदान — डॉ. प्रवीण एम. देशमुख — १३४
४१. महिलांच्या विकासाकरिता महिला बनवगांनी यशस्वी वाटवाळ —  
प्रा. आवना वासनिक, प्रा.डॉ. रश्मी यांत्रे — २७
४२. महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संघी — प्रा.कु. वैशाली सु. नेशाम — ३१
४३. महिलांच्या विकासाकरिता शासकीय योगदा — प्रा.सौ. संगीता पुर्वेकर — ३९
४४. सहकारी वैकल्पंचे महिलाविषयक आर्थिक घोषणा — प्रा.कु. सोनाली उपलेंकवार — ४१
४५. महिलांच्या विकासाकरिता सहकारी योगदा — प्रा. अंजोरसा पुसाटे — ५४
४६. विलळ परिषद्यांतर्गत महिला विकास योगदा — प्रा.सौ. कल्यान कोऱडे — ५८

**Dr. K.R. Nemade: Experimental Investigation of Effect of Nanoparticle Concentration  
On Thermo- Physical Properties Of Nanofluids**

Lecture Notes in Mechanical Engineering

Vilas R. Kalamkar  
Katarina Monkova *Editors*

# Advances in Mechanical Engineering

Select Proceedings of ICAME 2020

 Springer

*Editors*

Vilas R. Kalamkar  
Department of Mechanical Engineering  
Visvesvaraya National Institute  
of Technology  
Nagpur, India

Katarina Monkova  
Faculty of Manufacturing Technologies  
Technical University of Kosice  
Presov, Slovakia

ISSN 2195-4356

ISSN 2195-4364 (electronic)

Lecture Notes in Mechanical Engineering

ISBN 978-981-15-3638-0

ISBN 978-981-15-3639-7 (eBook)

<https://doi.org/10.1007/978-981-15-3639-7>

© Springer Nature Singapore Pte Ltd. 2021

This work is subject to copyright. All rights are reserved by the Publisher, whether the whole or part of the material is concerned, specifically the rights of translation, reprinting, reuse of illustrations, recitation, broadcasting, reproduction on microfilms or in any other physical way, and transmission or information storage and retrieval, electronic adaptation, computer software, or by similar or dissimilar methodology now known or hereafter developed.

The use of general descriptive names, registered names, trademarks, service marks, etc. in this publication does not imply, even in the absence of a specific statement, that such names are exempt from the relevant protective laws and regulations and therefore free for general use.

The publisher, the authors and the editors are safe to assume that the advice and information in this book are believed to be true and accurate at the date of publication. Neither the publisher nor the authors or the editors give a warranty, expressed or implied, with respect to the material contained herein or for any errors or omissions that may have been made. The publisher remains neutral with regard to jurisdictional claims in published maps and institutional affiliations.

This Springer imprint is published by the registered company Springer Nature Singapore Pte Ltd.  
The registered company address is: 152 Beach Road, #21-01/04 Gateway East, Singapore 189721,  
Singapore

# Experimental Investigation of Effect of Nanoparticle Concentration on Thermo-physical Properties of Nanofluids



Prashant Maheshwary , C. C. Handa , K. R. Nemade , and N. N. Gyanchandani

**Abstract** Present comparative study has experimentally investigated the effect of nanoparticle concentration on thermo-physical properties of nanofluids. This study was carried out with five different metal oxide ( $\text{Al}_2\text{O}_3$ ,  $\text{TiO}_2$ ,  $\text{MgO}$ ,  $\text{CuO}$  and  $\text{ZrO}_2$ ) nanoparticles. To analyze concentration effect, the concentration of nanoparticles was altered from 0.5 to 2.5 wt% by an interval of 0.5 wt%. The two-step method without any surfactant was employed for the preparation of nanofluids. All metal oxides were characterized by using X-ray diffraction analysis, scanning electron microscopy and ultraviolet-visible spectroscopy. To examine the stability of nanofluids, different parameters like velocity and Brownian velocity were computed by using dynamic light scattering technique (NanoZS, Malvern). Based on the results, it is concluded that thermal conductivity and viscosity are strongly influenced by concentration of nanoparticles in base fluids. The stability data also shows good dependence on concentration of nanofluids. In this comparative work,  $\text{Al}_2\text{O}_3\text{-H}_2\text{O}$  nanofluid depicted highest enhancement in thermal conductivity and heat transfer ratio among all nanofluids.

**Keywords** Heat transfer · Thermal conductivity · Viscosity · Stability · Nanofluid

## 1 Introduction

The researchers from across globe identified some parameters such as concentration, particle size and shape, which have great influence on heat transfer characteristics of nanofluids. Out of these parameters, concentration has significant effect on thermo-physical properties of nanofluid. Bhuiyan et al. demonstrated the role of nanoparticle

---

P. Maheshwary · N. N. Gyanchandani  
J D College of Engineering and Management, Nagpur 441501, India  
e-mail: [prashantmaheshwary51@gmail.com](mailto:prashantmaheshwary51@gmail.com)

C. C. Handa  
KDK College of Engineering, Nagpur 440009, India

K. R. Nemade  
Indira Mahavidyalaya, Kalamb 445401, India

© Springer Nature Singapore Pte Ltd. 2021  
V. R. Kalamskar and K. Monkova (eds.), *Advances in Mechanical Engineering*,  
Lecture Notes in Mechanical Engineering,  
[https://doi.org/10.1007/978-981-15-3639-7\\_88](https://doi.org/10.1007/978-981-15-3639-7_88)

**Dr. P. B. Ingle: Social Issues and the Environment**



As per the new syllabus prescribed by  
University Grant Commission New Delhi

# **ENVIRONMENTAL STUDIES**

Useful for all under graduate Programmes

## **AUTHORS**

Dr. Ninad S. Dharkar  
Dr. Kishor P. Suradkar  
Dr. Suruchi R. Kadu  
Dr. Dasharath M. Chavhan  
Dr. P. B. Ingle  
Mr. Vivek D. Samarth  
Mr. Gokul S. Bajaj

## **EDITORS**

Dr. Suruchi R. Kadu  
Dr. Kishor P. Suradkar



**Copyright © DnyanPath Publication, Amravati (INDIA)**

No part of this publication may be reproduced or distributed in any form or by any means, electronic, mechanical, photocopy, recording, or otherwise or stored in a database or retrieval system without the prior written permission of publishers. This edition can be exported from India only by the Publishers.

## **ENVIRONMENTAL STUDIES**

**Published by the DnyanPath Publication (INDIA)**

The edition published in 5 October, 2021

**ISBN 13 : 978-93-91331-71-9**



**Reg. Office** : FFS-A, Block C, First Floor, Venus Plaza, Shegaon Naka,  
V.M.V. Road, Amravati - 444 603 (Maharashtra)

**Our Distribution** : Maharashtra, Delhi, Gujarat, Chattisgarh, Telangana, Bihar.

**Visit us** : [www.dnyanpath.org](http://www.dnyanpath.org)

**Contact us** : [dnyanpathpub@gmail.com](mailto:dnyanpathpub@gmail.com)

**Phone** : 08600353712, 09503237806

**Printed at Shri Gurudeo Printers, Amravati.**

Mahatma Fule Sankul, Shegaon Naka,  
V.M.V. Road, Amravati - 444603 (Maharashtra)

**Price : ₹ 300/-**

**- C O N T E N T -**

**PART - (A)**

- 1. The Multidisciplinary Nature of Environmental Studies / 1**
- 2. Social Issues and the Environment / 4**
- 3. Human Population and the Environment / 22**

**PART - (B)**

Essay Type with Inbuilt Choise

- 4. Natural Resources / 45**
- 5. Ecosystems / 91**
- 6. Biodiversity and its Conservation / 109**
- 7. Environmental Pollution / 126**

**PART - (C)**

Essay On Filed Work

- 8. Field Work / 163**

**Dr. K.R. Nemade: Performance Study Of Spin Field-Effect Transistor Based On Cobalt-Modified Iron Oxide Ferromagnetic Electrode**

Advances in Intelligent Systems and Computing 1162

Prachi Deshpande  
Ajith Abraham  
Brijesh Iyer  
Kun Ma *Editors*

# Next Generation Information Processing System

Proceedings of ICCET 2020, Volume 2

 Springer

*Editors*

Prachi Deshpande  
Department of Computer Engineering  
Dr. Babasaheb Ambedkar Technological  
University  
Lonere, Maharashtra, India

Brijesh Iyer  
Department of Electronics  
and Telecommunication Engineering  
Dr. Babasaheb Ambedkar Technological  
University  
Lonere, Maharashtra, India

Ajith Abraham  
Machine Intelligence Research Labs  
(MIR Labs)  
Auburn, WA, USA

Kun Ma  
School of Information Science  
and Engineering  
University of Jinan  
Jinan, Shandong, China

ISSN 2194-5357

ISSN 2194-5365 (electronic)

Advances in Intelligent Systems and Computing

ISBN 978-981-15-4850-5

ISBN 978-981-15-4851-2 (eBook)

<https://doi.org/10.1007/978-981-15-4851-2>

© Springer Nature Singapore Pte Ltd. 2021

This work is subject to copyright. All rights are reserved by the Publisher, whether the whole or part of the material is concerned, specifically the rights of translation, reprinting, reuse of illustrations, recitation, broadcasting, reproduction on microfilms or in any other physical way, and transmission or information storage and retrieval, electronic adaptation, computer software, or by similar or dissimilar methodology now known or hereafter developed.

The use of general descriptive names, registered names, trademarks, service marks, etc. in this publication does not imply, even in the absence of a specific statement, that such names are exempt from the relevant protective laws and regulations and therefore free for general use.

The publisher, the authors and the editors are safe to assume that the advice and information in this book are believed to be true and accurate at the date of publication. Neither the publisher nor the authors or the editors give a warranty, expressed or implied, with respect to the material contained herein or for any errors or omissions that may have been made. The publisher remains neutral with regard to jurisdictional claims in published maps and institutional affiliations.

This Springer imprint is published by the registered company Springer Nature Singapore Pte Ltd.  
The registered company address is: 152 Beach Road, #21-01/04 Gateway East, Singapore 189721,  
Singapore



# Performance Study of Spin Field-Effect Transistor Based on Cobalt-Modified Iron Oxide Ferromagnetic Electrode

Neetu Gyanchandani<sup>1</sup>, Santosh Pawar<sup>2</sup>, Prashant Maheshwary<sup>1</sup>, and Kailash Nemade<sup>3</sup>

<sup>1</sup> Department of Electronics, JD College of Engineering and Management,  
Nagpur 441501, India  
[gyanineetu@gmail.com](mailto:gyanineetu@gmail.com)

<sup>2</sup> School of Engineering, Dr. A.P.J. Abdul Kalam University, Indore 452016,  
India

<sup>3</sup> Department of Physics, Indira Mahavidyalaya, Kalamb 445401, India  
[krnemade@gmail.com](mailto:krnemade@gmail.com)

**Abstract.** Spintronics-based field-effect transistors (s-FET) are a new category of devices, which is an improvement over ordinary transistor by adding the properties of magnetoresistance. The conductivity of s-FET can be controlled by the spin degree of freedom of an electron, which results in extremely low power consumption and low heat dissipation. In the present work, a primary attempt is made to analyze the performance of s-FET designed on two-dimensional electron gas substrate. Superconducting quantum interference device (SQUID) is employed to analyze the magnetic properties of ferromagnetic contacts that cobalt-modified iron oxide. The role of spin polarization in the spin transport phenomenon of s-FET is also analyzed. It is proved that for the higher possible value of spin polarization, spin current also increases. For the value of spin polarization ( $p = 0.8$ ), strong enhancement was observed in the spin current. The switching action in s-FET is checked as a function of gate voltage, and it shows a strong dependence on the gate voltage.

**Keywords:** Spintronics · Field-effect transistor · Two-dimensional electron gas substrate

## 1 Introduction

Spintronics is the next version of electronics, which utilizes the spin degree of freedom in the device fabrication process for memory, logic and switching applications [1]. In this process, s-FET is the most studied fundamental device by researchers due to its outstanding features like ultralow power consumption and novel logic design. The s-FET first discussed by Datta and Das by experimenting with the external electric field to control the spin orientation of the spin-polarized current in two-dimensional electron gas [2]. Researchers across the globe tried to realize s-FET and recently succeeded in achieving it with feasibility through experimental as well as theoretical approaches [3–6]. The working mechanism of s-FET comprises the modulation of the source to drain

# The Stalwarts



## लोकनायक बापूजी अने महिला महाविधालय

यवतमाळ ४४५००९ (महाराष्ट्र)

संपादक मंडळ<sup>1</sup>  
प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे  
प्रोफेसर डॉ. कविता तातेड  
सह.प्रा.डॉ. संतोषकुमार गाजले  
प्रा. सौरभ वणारे




लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ

## The Stalwarts

लोकनायक बापूजी अणे महिला  
महाविद्यालय, यवतमाळ (महाराष्ट्र)

❖ संपादक मंडळ ❖

प्राचार्य डॉ. दुर्गेश कुटे  
प्रोफेसर डॉ. कविता तांत्रेड  
सह. प्राध्यापक डॉ. संतोषकुमार गाजले  
प्रा. सौरभ वगारे



**Harshwardhan Publication Pvt.Ltd.**

Reg. No. 1274129 MH-QE13 PTC 251295

Al Post, Limbaganesh, Tq. Dist. Beed

Pn-431126 (Maharashtra) Cell: 07580057696, 09850203295

harshwardhanpubli@gmail.com, vidyawarta@gmail.com

All Types Educational & Reference Book Publisher & Distributors / [www.vidyawarta.com](http://www.vidyawarta.com)

## © लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ (महाराष्ट्र)

❖ Publisher :

Harshwardhan Publication Pvt.Ltd.  
Limbaganesh, Dist. Beed (Maharashtra)  
Pin-431126, [vidyawarta@gmail.com](mailto:vidyawarta@gmail.com)

❖ Printed by :

Harshwardhan Publication Pvt.Ltd.  
Limbaganesh, Dist. Beed, Pin-431126  
[www.vidyawarta.com](http://www.vidyawarta.com)

❖ Page design & Cover :

Kulkarni, Parli-Vaijnath

❖ Edition: Oct. 2021

ISBN 978-93-92584-06-0

❖ Price : 399/-

All Rights Reserved, No part of this publication may be reproduced, or transmitted, in any form or by any means, electronic mechanical, recording, scanning or otherwise, without the prior written permission of the copyright owner. Responsibility for the facts stated, opinions expressed. Conclusions reached and plagiarism, if any, in this volume is entirely that of the Author. The Publisher bears no responsibility for them. What so ever Disputes, if any shall be decided by the court at Beed (Maharashtra, India)



## INDEX

- 01) लोकनायक बापूजी अणे यांचे सामाजिक कार्यातील योगदानाचे पुनरावलोकन... डॉ. दुर्गेश कुटे, यवतमाळ ||08
- 02) The Invincible Lion Of Revolution - Rash Bihari Bose  
Assistant Professor Santosh Bhaskarao Gore, Yavatmal ||17
- 03) Newton of Library Science: Dr.S.R.Ranganathan  
Dr. Rajshri Vivek Dharmadhikari, Yavatmal ||39
- 04) Gandhism in Raja Rao's 'Kanthapura'  
Prof. Prashant S. Jawade, Kalamb ||45
- 05) Actions Speak louder than words -Sudha Murthy  
Dr.Prachi Sharad Patharkar, Washim ||51
- 06) Contribution of Rabindranath Tagore in Literature  
Dr.Dinesh A. Gundawar, Dist- Yavatmal (M.S.) ||59
- 07) Developing character profile of appealing hockey player  
Dhanraj Pillay...DR. SUHAS D. YADAV (M.S.) ||67
- 08) Non-Violence: Gandhi's Way of Life Revealed through his Writing....G.B.Mane, Babhulgaon ||80
- 09) Stalwarts of Modern India A. D. Shroff- (Architect of Free enterprise and ... Dr Shruti R Panday ||86
- 10) Sri Aurobindo's Nationalism through his Poetic Works  
Prof. S. P. Mohod, Yavatmal ||96
- 11) डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्य दण्ड लढा  
प्रा.डॉ.सुनिल राजपूत, जि.उरमानाबाबाद ||101

**Dr. Kailash Nemade: Graphene Based Electronics Application**

Dr. Gajendra Singh



Dr. Gajendra Singh is presently Assistant Professor in Chemistry at S.P.C. Government College, Ajmer, Rajasthan. He received his M.Sc. (Organic Chemistry) degree from M.D.S. University, Ajmer in 2000 and was subsequently awarded Ph.D. degree by M.D.S. University, Ajmer in 2017.

He has more than 17 years of teaching experience. At present he is teaching chemistry to PG and UG classes and is also conducting research work.

Dr. Singh has published a number of research papers in national and international peer reviewed journals. He has participated and presented research papers in many national and international conferences and seminars. He has also worked as organizing secretary in a national webinar.

Dr. Meena Dochania



**Dr. Meena Dochania** is an Assistant Professor of Chemistry & N.C.C. Officer. Presently working at S.P.C.Government College, Ajmer, Rajasthan. She has completed M.Sc. (Physical Chemistry) and M.Phil. Degree from M. D. S. University, Ajmer and was awarded gold medal in Chemistry Honours.

Recently she has been awarded Ph.D. degree by M. D. S. University, Ajmer on her research work "Study on efficiency of *Pithecellobium dulce* as potential corrosion combating material". She has more than 12 years of teaching experience.

She has more than 12 years of teaching experience. Dr. Meena has published many research papers in national and international peer reviewed journals. She was participated and presented research papers in many national and international conferences.

₹ 1395.00 \$15.95

Raj Publishing House  
www.rajpublishinghouse.com  
e-mail - [shree.rajpub@yahoo.co.in](mailto:shree.rajpub@yahoo.co.in)

Recent Advances in Multidisciplinary Research

© Dr. Gajendra Singh

© Dr. Meenu Dushanji

The logo consists of the letters "RCH" in a bold, white, sans-serif font, enclosed within a red, stylized book shape.

# Recent Advances in Multidisciplinary Research

- Dr. Gajendra Singh
  - Dr. Meena Dochania



*Publisher:*

**Mrs. Kiran Parnami**

**Raj Publishing House**

44, Parnami Mandir, Govind Marg, Jaipur-302004

Cell : 09414051782

Email : shreerajpublishing@gmail.com

## **Recent Advances in Multidisciplinary Research**

*Editors*

**Dr. Gajendra Singh**

**Dr. Meena Dochania**

© Editors

**International Standard Book No. (ISBN)**

**978-93-91777-17-3**

**Edition : 2021**

**Jurisdiction of book distribution : All India**

*All rights reserved by the editors.*

*No part of this publication can be reproduced or  
transmitted in any form or by means, without  
written permission of the editor.*

*The responsibility of the facts stated, conclusions  
and plagiarism, if any, in this book is entirely  
that of the contributors (authors and co-authors).  
And editor and publisher bear no responsibility  
for them, whatsoever.*

*Printed at*

**Trident Enterprises, Delhi**

# **Contents**

---

---

<b>Sr. No.</b>	<b>Chapter Name</b>	<b>Page No.</b>
1.	Spectral Studies and Thermal Decomposition Kinetics of Copper (II) Sesame Thiourea Complex  <b>Asha Meena, Dr. Rashmi Sharma, Vandana Sukhadia</b>	1
2.	Estimation of Cadmium in Vegetable Foodstuffs in Jaipur ( India)  <b>Dr. Ashok Kumar</b>	10
3.	Study of Physico-chemical Characteristics with Special Emphasis on Fluoride in Ground Water of Sarwar tehsil in Ajmer District, Rajasthan  <b>Dr. Bharti Prakash</b>	15
4.	Removal Studies of Toxic Heavy Metals from Contaminated Water: A Review  <b>Deepti Rangnani, Dr. R. K. Tak</b>	24
5.	Photocatalytic Degradation of Reactive Orange M,R Dye in Aqueous Solution by Photo- Fenton's Reagent  <b>Dr. Gajendra Singh</b>	30
6.	Financial Statement Analysis of Bharti Airtel Limited and Vodafone Idea Limited: A Comparative Study  <b>Dr. Hanuman Sahai Kumawat</b>	42
7.	Graphene Based Electronics Applications  <b>Dr. Kailash Nemade</b>	60
8.	Assessment of Nickel (Ni) Content in Vital Human Organs: A Case Study on Lung and Liver Autopsy Samples of Ajmer District, India  <b>Kavita Kumari, Dr. Laxmi Kumari Yadav Dr. R. K. Tak</b>	68

## *Graphene Based Electronics Applications*

---



---

**Dr. Kailash Nemade\***


### **ABSTRACT**

Graphene is a single atomic layer of  $sp^2$  hybridized carbon atoms, covalently bonded in a regular hexagonal pattern. It is the thinnest material in the universe, which is first really two-dimensional crystalline material stable at room conditions. Graphene is one of the most exciting materials, not only due to academic interest but also for its potential applications. Graphene has showed a variety of exciting properties including high electron mobility at room temperature, outstanding thermal conductivity and better mechanical properties with high Young's modulus.

**KEYWORDS-** Graphene; Sensor; Field Effect Transistor; Photovoltaic Cell

### **1. INTRODUCTION**

Graphite is made up of many stacked graphene sheets, and graphene was first isolated by removing a single sheet from a graphite crystal. This first separation was achieved in 2004 by Andre Geim and Konstantin Novoselov from the University of Manchester, who were awarded the Nobel Prize in Physics in 2010 for the revolutionary work on graphene. The model of a perfect graphene lattice is shown in Figure 1.



**Figure 1.** Model of a perfect graphene lattice.

\* Department of Physics, Indira College, Kalamb, Dist.-Yavatmal, Maharashtra  
ISBN : 978-93-91777-17-3

## Dr. K.R. Nemade: Graphene Based Nanofluid For Heat Transfer Enhancement

The performance of heat exchange systems can be improved by nanofluids. The use of efficient nanofluids results in reduction of power consumption. Generally, refrigerants, water, engine oil, ethylene glycol etc. are used in many industrial applications as the conventional heat transfer fluids. The control over the heat removal is main challenges in some high heat flux systems such as nuclear fission, fusion, micro/nano electronic mechanical systems. Recent advancements in nanotechnology have made it possible to produce nanofluids of high stability. Nanofluids exhibits thermal properties superior to those of conventional fluids.



Ajay Lad  
Kailash Nemade  
Prashant Maheshwary



Dr. Ajay Lad is a Professor in Department of Physics, Amolakchand Mahavidyalaya, Yavatma. Dr. Ajay Lad has authored 05 books and 57 national and international research papers. His research is focused on the development of Conducting Glasses, Ceramics, Nano-Glass ceramics, Thin Films, Polymers etc. for various technological applications.

## Graphene Based Nanofluids for Heat Transfer Enhancement

Thermo-Physical Properties of Nanofluids



LAP LAMBERT Academic Publishing

**Imprint**

Any brand names and product names mentioned in this book are subject to trademark, brand or patent protection and are trademarks or registered trademarks of their respective holders. The use of brand names, product names, common names, trade names, product descriptions etc. even without a particular marking in this work is in no way to be construed to mean that such names may be regarded as unrestricted in respect of trademark and brand protection legislation and could thus be used by anyone.

Cover image: [www.ingimage.com](http://www.ingimage.com)

Publisher:

LAP LAMBERT Academic Publishing

is a trademark of

International Book Market Service Ltd., member of OmniScriptum Publishing Group

17 Meldrum Street, Beau Bassin 71504, Mauritius

Printed at: see last page

ISBN: 978-620-3-57461-6

Copyright © Ajay Lad, Kailash Nemade, Prashant Maheshwary


Copyright © 2021 International Book Market Service Ltd., member of OmniScriptum Publishing Group

FOR AUTHOR USE ONLY

## Contents

Chapters	Page No.
<b>Chapter 1-General Introduction</b>	<b>1-7</b>
1.1 Introduction to Nanotechnology	1
1.2 Nanofluids	1
1.3 Preparation Methods for Nanofluids	2
1.4 Need of Heat Transfer Enhancement using Nanofluids	2
1.5 Identification of Nanomaterials and Base Fluids for Preparation of Nanofluids	3
1.5.1 Graphene	3
1.5.2 Base Fluids	3
1.6 Influencing parameters to Thermal Conductivity of Nanofluids	4
1.6.1 Particle Size	4
1.6.2 Particle Shape	4
1.6.3 Concentration	4
1.7 Application of Nanofluids	5
1.7.1 Solar Collectors	5
1.7.2 Thermal Energy Storage	6
1.7.3 Cooling Electronics	6
1.7.4 Engines Cooling	7
<b>Chapter 2-Literature Survey and Formulation of Problem</b>	<b>8-12</b>
2.1 Literature Survey	8
2.2 Formulation of Problem	12
<b>Chapter 3-Experimentation</b>	<b>13-19</b>
3.1 Preparation of Graphene	13
3.2 Preparation of Graphene Based Nanofluids	13
3.3 Characterization of Materials	14
3.3.1 X-Ray Diffraction (XRD) Analysis	14
3.3.2 Transmission Electron Microscope (TEM)	16
3.3.3 Ultraviolet-Visible (UV-Vis) Spectroscopy	17
3.3.4 Raman Spectroscopy	18
3.4 Measurements of Thermal Conductivity and Viscosity	19
<b>Chapter 4-Results and Discussion</b>	<b>20-26</b>
4.1 Characterization of Graphene	20
4.1.1 XRD Study of Graphene	20
4.1.2 TEM Study of Graphene	20
4.1.3 Raman Spectroscopy	21
4.1.4 UV-VIS Spectroscopy	21
4.2 Graphene/ Water Nanofluids	22
4.2.1 Thermal Conductivity of Graphene/Water Nanofluids	22
4.2.2 Viscosity of Graphene/Water Nanofluids	23
4.3 Graphene/Ethylene Glycol Nanofluids	23
4.3.1 Thermal Conductivity of Graphene/ Ethylene Glycol Nanofluids	23
4.3.2 Viscosity of Graphene/ Ethylene Glycol Nanofluids	24

**Prof. P. S. Jawade: Diasporic Literature**



# **DIASPORIC LITERATURE**

**Editors**

---

**Dr. Ganesh R. Khanderao**

---

**Dr. Manoj N. Bhagat**

---



---

**OM SAI PUBLISHER & DISTRIBUTORS**

- **DIASPORIC LITERATURE**

- © Dr. Ganesh R. Khanderao  
Dr. Manoj N. Bhagat

- **Edition : April 2021**

The text of this publication, or any part thereof, should not be reproduced or transmitted in any form or stored in any retrieval system, or translated in any form or by any means, electronic, mechanical, photocopying and/or otherwise without the prior written permission of the Author and Publishers with the rights reserved.

**ISBN: 978-93-91201-47-0**

- **Printed and Published By:**

Shri Ganesh Raut  
Plot No. 29 Behind T.B. Ward,  
Indira Nagar, Nagpur 440003,  
Ph.9923693506,  
E-mail- [ospdnagpur@yahoo.com](mailto:ospdnagpur@yahoo.com)

- **Sales Office :**

**OM SAI PUBLISHER & DISTRIBUTORS**  
29, Indira Nagar,  
Behind T.B. Ward,  
Nagpur 440003,  
Ph.9923693506

- **Type Setter :**

Akshara Computer Works  
Nagpur. Ph.: 7028020478

## THEMATIC STUDY OF DIASPORA LITERATURE

**Prof. P. S. Jawade**  
Indira Mahavidyalaya Kalamb  
Email: [bbaktijawade@gmail.com](mailto:bbaktijawade@gmail.com)

### Abstract

The patriotic sense, love and possession of cultural heritage of motherland. The sentiments towards ambience in the homeland in which nourishment was done to some extent. The feeling for depiction of homeland/state is always inspire the Indian writer. With this affection the emergence of Indian Diasporic Literature took place in the literary domain. The diasporic writing has its roots in their cultural bondage and nostalgia is always placed in the works of diasporic writers. Some writers told their own stories of alienation, quest for identity depression and other emotional psychological conflict expressed through the protagonist or influential character in the work of fiction/short stories etc. The detachment of own land is strongly connected with cultural practices and life style of their own land or place. The diasporic writing also focused the social status historical understanding/concept, political system with unanswered questions and other rendering problems of nation/ India. Hence Indian diasporic writing becomes the documentation of cultural representation with wide range of social, political economical elements. The present chapter analyses the diasporic writing with its themes of selected Indian diasporic writer.

**Keyword:** Diaspora, migration, host-culture, homeland, immigrant, native, quest exile.

### Introduction:

The Indian literary writings consist of various form of literature like short stories, poems, essays, novel and other writings etc. the original form of writings was in mother tongue/ native languages. The translations of such works are made available to globalize it. In this concern The Diaspora writers is group of people who came/ migrated from one nation to other nation or whose ancestors came from particular nation or country and got settled. The writer